

आदिवासी उपयोजना क्षेत्र/आविषासी
उपयोजना क्षेत्राबाहेर सन २००३-२००४ या
शैक्षणिक वर्षापासून ५ शासकीय पोस्ट बेसिक
आदिवासी आश्रमशाळेत इ. ११ वी व १२ वी चे
(कला व विज्ञान शाखा) वर्ग सुरु करण्यास
मंजुरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००३/प्र.क्र.१७/का.१३,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २६ सप्टेंबर, २००३

- वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे क्रमांक शाआशा-२००३/
प्र.क्र. १७७/का.६(३), दिनांक २३.०५.२००३ चे पत्र
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे क्रमांक शाआशा-२००३/
प्र.क्र. १७७/का.६(३), दिनांक १८.०६.२००३ चे पत्र
- ३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग डॉ.दियुडी/पुरक मागण्या/प्र.क्र.४२/का.७
दिनांक ८ ऑगस्ट, २००३.

प्रस्तावना: महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासीमध्ये शिक्षणाचा प्रसार ठावा
या हेतुने शासनाने सन १९७२-७३ पासून "आश्रमशाळा समूह" योजना सुरु केली. या
योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात एकूण ४२२ शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
या योजनेतर्गत इयत्ता ७ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या आश्रमशाळांची "पोस्ट बेसिक" आश्रमशाळेत
श्रेणीवाढ करण्याची योजना सन १९७८-७९ पासून सुरु करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत
एकूण ३१८ शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या पोस्ट बेसिक
पुर्णत्वास पोहचलेल्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध
करून देण्यासाठी शासकीय पोस्टबेसिक आश्रमशाळांमध्ये इ. ११ वी व इ. १२ वी चे (कला व
विज्ञान शाखेचे) वर्ग सुरु करण्यात आलेले असून आतापर्यंत ३१ शासकीय पोस्ट बेसिक
आश्रमशाळेमध्ये इ. ११ वी व १२ वी चे (कला व विज्ञान शाखा) वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.
सन २००३-२००४ मध्ये आणखी ५ पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये सुरु
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- शासनाने सन २००३-२००४ पासून खालील नमूद केलेल्या ठिकाणी कार्यरत
असलेल्या शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये इ. ११ वी चे कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरु
करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

L.R. No. २००६०४१२-१२१६३३०८

२. शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा निवासी असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर भोजन, निवास, गणवेश, पाठ्यपुस्तके, यद्या इतर शैक्षणिक साहित्य, अंथरुण-पांघरुण इत्यादी सुविधा शासनामार्फत पुरविण्यात येतात. या सर्व सुविधा इ. ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना अनुज्ञाय राहतील.

३. ही बाब विधानमंडळाच्या निदर्शनास आणण्यासाठी व विधीमंडळाच्या मान्यतेसाठी रु. ८०,०५,०००/- (रुपये ऐशी लाख पाच हजार फक्त) एवढया रकमेची पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी मान्य होऊन विधीमंडळाने महाराष्ट्र (विद्यिय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००३ (सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) पारीत केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावानेतील क्र.३ वरील दिनांक ८ ऑगस्ट, २००३ च्या शासन निर्णयान्वये रु. ८०,०५,०००/- एवढी तरतुद आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे.

अ.क्र.	प्रकल्प कार्यालय	शासकीय आश्रमशाळेचे नाव	तालुका	जिल्हा
१	तळोदा	भांडुराजी	अक्कलकुवा	नंदुरबार
२	तळोदा	भांडुराजाळ	अक्राणी	नंदुरबार
३	पांडरपठाळा	सिवला	झारी	यवतमाळ
४	अहेरी	जिनलगद्वा	अहेरी	गडचिरोली
५	गडचिरोली	ग्यारापती	धानोरा	गडचिरोली

३. हा खर्च मागणी क्रमांक टि-४, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर म्हासदर्गियांचे कर्तृपक्षांनी कोजुना-जनजाती क्षेत्र योजना -(०२) अनुसूचित जमातीचे दत्याण-२७७-रिकार्ड (०१) नाशिक तालुका रामुळ- (०४/०१)-राज्य योजनांतर्गत योजना (२२२५ १५८२) जनजाती क्षेत्र योजना या दत्याणीतील खर्ची ठाकाया.

४. हा शासन अनुसूचित वित्त विभागाच्या सहभतीने अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५२९/०३/व्यय-१४, दिनांक २९.६.२००३ दारमधीन नियमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ने राज्यातील यांच्या आदेशानुसार व नावाने,

(चि.नि.सुर्यवंशी)
अवर सचिव

प्राप्ते,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक राज्याची संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

शिक्षण संचालन विभाग, नाशिक.

जेल्हा कोषाऱ्याराजी, अहेरी, नंदुरबार, यवतमाळ, गडचिरोली

महालेखापाल (रेझेक्ट), गडचिरोली १/२, मुंदई/नागपूर.

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

अपर आयुक्त, अमरावती ब्लॉकमध्य, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर.

भिस्तुविकारी व राष्ट्रस्थ सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ठाणे, नाशिक, नागपूर,
अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, नंदुरबार

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जि. ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नंदुरबार, यवतमाळ,
गडचिरोली.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

वित्त विभाग (व्यय-१४ / अर्थसंकल्प-१७)

संचालक, लेखा व कोषागार, संगणक शाखा, मुंबई.

सर्व कार्यासने आदिवासी विकास विभाग

निवडनस्ती कार्यासन-१३.